

Date: 16th February, 2024

To,

The General Manager,

Department of Corporate Services,

BSE Ltd.

P.J. Towers, Dalal Street,

Fort, Mumbai- 400 001

To,

The Manager,

Listing Department,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400051

Ref: BSE Scrip Code: 533941 and NSE Symbol: THOMASCOTT

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement - Extracts of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31.12.2023.

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith clipping of Newspaper advertisement titled "Extracts of Un-Audited Financial Results for the guarter and nine months ended 31.12.2023", published in 'Financial Express' (English) and 'Mumbai Lakshadweep' (Marathi) newspaper on 16th February, 2024.

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully,

For Thomas Scott (India) Limited

Brijgopal Bang Managing Director DIN: 00112203

Encl: As stated above

BHANDARI HOSIERY EXPORTS LIMITED

Regd. Office: Bhandari House, Village Meharban, Rahon Road, Ludhiana-141007 (Punjab) (India) Ph. 88720-16410, FAX 0161-2690394 CIN: L17115PB1993PLC013930 E-mail: bhandari@bhandariexport.com; web: www.bhandariexport.com

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER/NINE MONTHS ENDED ON 31.12.2023 (INR LAKHS) Ougstor Ougston Ougston Nine Months Nine Months Vene

Sr. No.	Particulars	ended 31.12.2023	ended 30.09.2023	ended 31.12.2022	ended 31.12.2023	ended 31.12.2022	rear ended 31.03.2023
1	Total income from operations	6030.11	6352.49	5590.48	17793.83	17283.48	28331.33
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	215.27	226.37	210.21	609.52	551.66	789.02
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	215.27	226.37	210.21	609.52	551.66	789.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	177.27	168.40	177.21	489.52	493.66	650.64
5	Equity Share Capital	1634.38	1465.27	1465.27	1634.38	1465.27	1465.27
6	Total comprehensive for the period (comprising profit/(loss) after other comprehensive income	SAGE-MOTES.	(Alivestatin)	0.02.69300	00 (0000000000000000000000000000000000	WOMAN SO	(8.95)
7 8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year ended 31.03.2023 Earnings Per Share (of Rs. 1/- each)						7247.02
	Basic :	0.11	0.11	0.12	0.30	0.34	0.44
	Diluted :	0.11	0.11	0.12	0.30	0.34	0.44

Committee and taken on record by the Board of Directors in their respective meeting held on 14th February 2023. (ii) The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the BSE/NSE Website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and at Company's Website i.e. www.bhandariexport.com. (iii) The figures of previous have been reclassified and regrouped wherever necessary.

> For Bhandari Hosiery Exports Limited NITIN BHANDARI

> > Managing Director

Dated: 14.02.2024

Place : Ludhiana

Hinduja Housing Finance Limited

Corporate Office: 167-169, 2nd Floor, Saidapet, Chennai - 600015. Branch Office: "B-209, Everest C.H.S.L., Sai Nagar, Ambadi Road, Vasai West, Maharashtra- 401202. Authorized Officer Contact No:-

(1) 8698302999 Email: arunshinde.m@hindujahousingfinance.com. (2) 8169767613 Email: amoluttamrao.u@hindujahousingfinance.com (3) 9004919393 Email: varunuday@hindujahousingfinance.com

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Co-Borrower(s) that pursuant to

taking physical possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of Hinduja Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, we hereby give you notice that the below mentioned secured asset shall be sold by the undersigned if you fail to pay within 15 days of this notice, the entire outstanding loan amount as per the terms and conditions contained in the Loan Agreement and other documents pertaining to the Loan availed by you. After expiry of Fifteen days, no further notice whatsoever will be given to you and the below mentioned Secured Asset will be sold accordingly. Also offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, to be sold on, as 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', Particulars of which are given below: -Perrowaria) / Co Perrowaria) | Demand Notice | Description of the

Guarantor(s)		mand Notice e and Amount	Immovable property		
(Loan Account No. MH/MUM/VSVR/A000000425) 1. Mr. Suresh Telgade (Borrower) Sadguru Chawl, Committee Anand Nagar, Appa Pada, Kurar Village, Malad (E), Mumbai - 400097. 2. Mrs. Suvarna Telgade (Co-Borrower) Sadguru Chawl, committee Anand Nagar, Appa Pada, Kurar Village, Malad (E), Mumbai - 400097.		mand Notice e: 21.06.2022 i. 23,94,525/- upees Twenty e Lakhs Ninety Thousand Five ndred Twenty Five Only)	All that piece and parcel of land along with Construction over it bearing Flat No. 401, 4th Floor, D wing, Building No. 09, Samruddh Amrut Residency, Saravali Boisar, Tal. & Dist. Palghar and the schedule property is bounded as under: East by: Nil, West by: Nil, North by: Nil, South by: Nil. Including constructed building & fixtures with all rights.		
Reserve Price (RP)		Earnest	Money Deposit (EMD) (10% of RP)		
Rs. 18,00,000/- (Rupees Eighteen Lakh Only)		Rs. 1,80,000/- (Rupees One Lakhs Eighty Thousand Only)			

- Last Date of Submission of Sealed Bid/Offer in the prescribed tender forms along with EMD and KYC is 04.03.2024 between 10:00 AM to 5:00 PM, at the Branch Office: - B-209 Everest C.H.S.L Sai Nagar, Ambadi Road, Vasai West Maharashtra - 401202. Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.
- Date of Opening of the Bid/Offer (Auction Date) for Property is 05.03.2024 at the above-mentioned branch office address at 10.00: AM. The tender will be opened in the presence of the Authorized Officer. Date of Inspection of the Immovable Property is on 23.02.2024 to 01.03.2024 between 09:30 AM to 5:00 PM.
- Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.
- they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale. The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are
- available at the above-mentioned Branch office. The immovable property will be sold to the highest bidder. However, the Authorized Officer reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary. The Property as mentioned will not be sold
- HHFL (HINDUJA HOUSING FINANCE LIMITED) is not responsible for any liabilities whatsoever pending upon the
- The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time of closure of the loan.
- The Demand Draft should be made in favor of "HINDUJA HOUSING FINANCE LIMITED" payable at Pune. For further details, contact the Authorized Officer, at the abovementioned Office address.

Place: Mumbai **Authorized Officer** Date: 14.02.2024 For, Hinduja Housing Finance Limited

KDDL LIMITED

(CIN: L33302HP1981PLC008123) Regd. Office: Plot No. 3, Sector - III, Parwanoo, Distt. Solan (H.P.) - 173220 Tel.: +91 172 2548223 / 24 Fax: +91 172 2548302 Website: www.kddl.com ; Email id: investor.complaints@kddl.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR TH

IE QUARTER AN	D NINE MONTHS	ENDED 31 D	ECEMBER 2023	
		(Rs. in Lakh	s except earnings per s	hare)
	0.000 50.000		2000 000 000 000 000 000 000 000 000 00	

S.			Standalone	v	Consolidated			
No.	(Refer notes below)	Quarter ended 31 December 2023	Corresponding Quarter ended 31 December 2022	Year to date figures for the current period ending 31 December 2023	ended	Corresponding Quarter ended 31 December 2022	Year to dat figures for the current period ending 31 December 2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited	
1	Total income from operations	8535	7929	27085	37966	31704	106284	
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional items and/or extraordinary items)		1560	5822	5037	4185	13925	
3	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax (after exceptional items and/or extraordinary items)		1560	5822	5037	4185	13925	
4	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax (after exceptional items and/or extraordinary items)	1010	1164	4345	3710	3087	10263	
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (aftertax)]		1164	4247	3847	3115	10296	
6	Paid-up equity share capital (Face value in Rs 10 per share)	1254	1274	1254	1254	1274	1254	
7	Earnings per share (of Rs 10/- each) (not annualized): (a) Basic (Rs)	10.49	9,13	34.66	20.64	17.92	61.50	

(b) Diluted (Rs)

Place: Gurugram

Date: 14 February 2024

. The above Unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14 February 2024. The unaudited financial results for thecurrent quarter and nine months ended 31 December 2023 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. The unmodified review report of the Statutory Auditors is being filed with the BSE and National Stock Exchange.

9.13

10.49

The above is the extract of the detailed format of the Unaudited quarterly financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited quarterly financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nse.india.com and the company's website www.kddl.com

For and on the behalf of Board of Directors Yashovardhan Saboo

20.64

34.66

(Chairman and Managing Director) DIN-00012158

17.92

61.50

THOMAS THOMAS SCOTT (INDIA) LIMITED

CIN: L18109MH2010PLC209302

Regd. Office: 50, Kewal Industrial Estate, S. B. Marg, Lower Parel (W), Mumbai-400013; Tel No.: (022) 4043 6363; Corp. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S. B. Marg, Lower Parel (W), Mumbai-400013;

Website: www.thomasscott.org; Email I'd: investor.tsil@banggroup.com; Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970

Extract of Standalone Financial Results

for the Quarter and Nine Month Ended 31st December 2023

(Rs. in Lacs except share per data) Standalone

	-	Vicantan anala	al a	Nine Mor	Year Ended	
		uarter ende				
	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited
Total income from Operations Net Profit / (Loss) before Tax	2,333.20	2,297.67	1,089.19	6,541.52	3,888.97	6,281.58
(Before Exceptional and Extraordinary Items) Net Profit / (Loss) before Tax	241.21	244.31	(125.83)	600.85	36.33	297.91
(After Exceptional and Extraordinary Items) Net Profit / (Loss) after Tax	241.21	244.31	(125.83)	600.85	36.33	297.91
(After Exceptional and Extraordinary Items)	239.75	247.60	(129.73)	602.37	19.72	287.94
Other Comprehensive Income	-		-	949	2.0	
Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after Tax and other comperhensive income after Tax)	239.75	247.60	(129.73)	602.37	19.72	288.97
Equity Share Capital						
(Face value of Rs. 10/- per share)	846.37	785.27	551.44	846.37	551.44	635.67
Reserves (Excluding Revalution Reserves as per Balance Sheet of previous Year)			*	540	180	798.58
Earnings Per Share (of 10 each) (in Rs.)	1000000000	COLONIA	SECURIO C	Section Co.	ACCUS 0000 000	2000000
(a) Basic	2.83	3.15	(2.35)	7.12	0.36	4.53
(b) Diluted	2.83	3.15	(2.35)	7.12	0.36	4.53

Notes:

Place : Mumbai

Date: 14th February, 2024

FORM A

Public Announcement

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution

Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF CARNIVAL TECHNO PARK PRIVATE LIMITED

Relevant Particulars

18th March, 1996

11-08-2024

2018-2019/11910

Registrar of Companies, Mumbai

U65990MH1996PTC098249

Malad East, Mumbai 400097.

CARNIVAL TECHNO PARK PRIVATE LIMITED

5th Floor Camival House, Gen. A K Vaidya Marg,

Off Western Express Highway, Dindoshi,

Mr. Bhavesh Manshukhbhai Rathod

Registration No. IBBI/IPA-001/IP-P01200/

- 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 14th February, 2024
- 2) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- 3) Figures of the previous period have been regrouped/rearranged wherever necessary/practicable to conform to the current presentation. 4) The Company is primarily engaged in single businesss segment of manufacturing and trading of textile products. In case of segment reporting of geographical segment for nine month and quarter ended December 2023, the export turnover of the Company is nil hence,
- no segment reporting has been done. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of Financial Results are available on the Stock Exchange

websites www.nseindia.com www.bseindia.com and on the Company's website www.thomasscott.org For Thomas Scott (India) Limited

> Brijgopal Bang Managing Director (DIN: 00112203)

CENTRAL RAILWAY VARIOUS SIGNALING WORKS

1) Name of work with its location: Supply, installation, testing & commissioning of outdoor signaling equipment for provision of ROB/RUB over 11 LC gates in Mumbai Division. 2) Approximate cost of work: ₹1,34,61,159.60 3) Earnest money to be deposited: ₹2,17,300.00 4) Date & time for closing of tender: 11.03.2024 at 15.00 Hrs. 5) Date & time for opening of tender: 11.03.2024 at 15.30 Hrs. 6) Website particular and Notice Board location where complete details can be seen: Website www.ireps.gov.in and office of Dy. Chief Signal & Telecom Engineer, (Construction), Central Railway, Near Tilak Bridge, Dadar Mumbai- 400 028. Corrigendum (if any) shall be published on Website only. Tender Notice No. DR.N.C.S&T.

Tender.2024.03 Date: 14.02.2024 Download UTS APP for tickets 915

> For Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015

Landline No.: 67440215

SHYAMA INFOSYS LIMITED Regd office; 3rd Floor, Plot-395/397, Ruia Building Kalbadevi Road, Dabhol Karwadi, Kalbadevi Mumbai Mumbai City MH400002 IN

CIN: L24235MH1996PLC057150 Website: www.shvamainfosysttd.co.in Extract of the Un-Audited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023 Rs. In Lacs

Nine Months **PARTICULARS** Quarter ended Quarter ended ended ended Year ended Quarter ended 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.20203 31.12.2022 31.03.2023 (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Audited) Total Income From Operations (Net) 5,43 7.63 9.83 23.55 22.4 114.65 Net Profit for the period (before Tax, Exceptional tems and / or Extraordinary items) 0.56 1.80 0.01 3.13 13.60 1.72 Net Profit for the period before Tax(after 13.60 Exceptional items and / or Extraordinary items) 0.561.80 0.01 3.13 1.72 Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items) 0.41 1.33 0.01 2.32 1.27 10.06 0.41 1.33 0.01 2.32 10.06 Total Comprehensive Income for the period after Tax 1.27 Equity Share Capital 1,006.44 1,006.44 1,006.44 1,006.44 1,006.44 1,006.44 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) -21.09-20.40-49.67-21.09-41.39-21.09 Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each) 0.00 0.01 0.00 0.02 0.060.10 (a) Basic (Rs.)

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th

. The above is an extract of the detailed format of the Results for Quarter and Nine Months ended on 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.shyamainfosys.co.in For and on behalf of the Board of Directors

> Mr. Samir Biswas Managing Director DIN: 07834496 Corporate Office: , "Stephen House", Room No- 77, 5TH Floor, 4 B.B.D. Bag (East), Kolkata - 700001

Date: 14.02.2024

Place : Mumbal

(b) Diluted (Rs.)

TOYAM

TOYAM SPORTS LIMITED CIN:L74110MH1985PLC285384

Address: 503, shri Krishna Complex, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road Mumbal-400053 Email id:info@toyamindustries.com , website:www.toyamindustries.com

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER YEAR ENDED 31 DECEMBER, 2023)

Consolidated Standalone Quarter ended Half Year Quarter ended Half Year **Particulars** ended 31-Dec-23 30-Sep-23 30-Dec-22 31-Dec-23 31-Dec-23 30-Sep-23 30-Dec-22 31-Dec-23 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total income from operations 195.15 562.30 9.10 2465.82 228.72 192.84 1967.79 193.94 Total Expenses 77.73 167.90 311.47 1403.88 74.10 897.23 1827.02 52.99 Net Profit/ (Loss) before tax and exceptional item 250.83 119.84 -888.13 638.8 150.99 139.85 27.25 563.91 Net Profit' (Loss) after Tax and Exceptional Items 150.99 139.85 27.23 248.28 563.9 119.84 888.34 636.25 Total Comprehensive Income -888.34 150.99 139.85 27.23 248.28 563.91 119.84 636.25 Paid-up Equity Share Capital 5653.15 4060.13 4060.15 5653.15 5653.15 5653.15 5653.15 5653.15 Earning Per Share Basic 0.27 0.25 0.07 0.04

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Audited Financial Results(Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 14 February, 2024 For Toyam Sports Limited

(Formerly known as Toyam Industries Limited) Mohamed Ali Budhwani

Managing Director

(Rs. In Lakhs) except EPS

DIN:01976253

Place: Mumbai Date: 14-02-2024

CREDENT GLOBAL FINANCE LIMITED (Formerly Known as Oracle Credit Limited)

Regd. Office: Unit No. 609-A, 6th Floor, C-Wing, One BKC, G-Block, Opposite Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051, MH IN

Email: compliance@credentglobal.com, CIN No. L65910MH1991PLC404531 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2023

			Standalo	ne		Consolidated			
Sr. No.	Particulars	Current Quarter Ended	Corresponding 3 month ended in the previous year	Nine Months Ended	Year Ended	Current Quarter Ended	Corresponding 3 month ended in the previous year	Nine Months Ended	Year Ended
		31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.03.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	Months Ended Ended	
1	Total income from operations (net)	264.48	96.14	494.60	304.42	323.79	173.71	791.16	1957.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	192.56	73.89	247.54	186.64	(20.09)	105.72	(73.60)	1008.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	192.56	73.89	247.54	186.64	(20.09)	105.72	(73.60)	1008.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	145.67	54.94	186.34	132.03	(34.17)	74.57	(109.45)	673.59
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**	145.67	54.94	186.34	132.03	(34.17)	74.57	(109.45)	1037.70
6	Equity Share Capital	1029.22	693.75	1029.22	693.75	1029.22	693.75	1029.22	693.75
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		(4)	-	720.71		-	-	1752.48
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) not annualized for Quarter Basic Diluted	1.69 1.69	0.79 0.79	2.16 2.16	1.89 1.89	(0.40)	1.07 1.07	(1.27) (1.27)	14.89 14.89

 The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th February, 2024. 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 31st December 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation

and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and on company's website credentglobal.com.

By Order of the Board For Credent Global Finance Limited

(Formerly known as Oracle Credit Limited)

Aditya Vikram Kanoria **Managing Director** DIN: 07002410

Date: 15.02.2024 Place: Mumbai



Name of corporate debtor Date of incorporation of corporate debtor Authority under which corporate debtor is incorporated / registered 4 Corporate Identity No. of corporate debtor Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor Insolvency commencement date in respect | 13-02-2024 of corporate debtor Estimated date of closure of insolvency resolution process The notice is hereby given to the Borrower/s and Co-Borrower/s to remain present personally at the time of sale and Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and

professional

Place: Mumbai

Address and e-mail of the interim resolution | Registered Address with IBBI: professional, as registered with the Board Mr. Bhavesh Manshukhbhai Rathod 12th Floor, 12D, A Wing, CTS No. 165 and 163A, White spring, Rivali Park, Western Express highway, near Metro mall, Magathane, Borivali (East), Mumbai, Maharashtra ,400066 Email ID: bhavesh76@gmail.com Registration No. IBBI/IPA-001/IP-P01200/ 2018-2019/11910 10 Address and e-mail to be used for

For Communication Mr. Bhavesh Manshukhbhai Rathod correspondence with the interim resolution Office No. 515, 5th Floor, Dimple Arcade, Near V Mall, Asha Nagar, Behind Saidham, Thakur Complex, Kandivali East, Mumbai-400101 Email ID: cirp.camival@yahoo.com Registration No. IBBI/IPA-001/IP-P01200/ 2018-2019/11910 11 Last date for submission of claims 27-02-2024

Classes of creditors, if any, under clause (b) Not Applicable of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution:

professional 13 Names of Insolvency Professionals identified Not Applicable to act as Authorised Representative of

creditors in a class (Three names for each 14 (a) Relevant Forms and

(b) Details of authorized representatives are available at:

The Relevant Forms for the submission of the claims can be downloaded from Web link: https://www.ibbi.gov.in/ Details of authorized representatives are available at: Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench I has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the CARNIVAL TECHNO PARK PRIVATE LIMITED on 13th February, 2024. The creditors of CARNIVAL TECHNO PARK PRIVATE LIMITED, are hereby called upon to submit their

claims with proof on or before 27th February, 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors

may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Bhavesh Manshukhbhai Rathod Interim Resolution Professional (Registration No. IBBI/IPA-001/IP-P01200/2018-2019/11910) Date: 16-02-2024

CARNIVAL TECHNO PARK PRIVATE LIMITED

financialexp.epapr.in

PUBLIC NOTICE Mr. Ronack Rakesh Singhal & Mrs Megha Alok Srivastava. are members of the Fiorenza Co-op Society having address at of Village Pahadi and 257/G or Village Goregaon, Near Hub Mall Goregaon (East). Mumbai - 400063 and holding Flat No A-2501 of the building of the Society, has reported to the Society that the Original Share Certificate bearing No. 280 for 10 (Ten) Shares bearing Nos

From 2891 to 2900 has been lost

misplaced and application has been made for duplicate Share Certificate. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Fiorenza Co-op Society having addréss at of Village Pahadi and 257/G of Village Goregaon, Near Hub Mall, Goregaon (East), Mumbai -400063. if no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society The claims/objections, if any, received by the Society shall dealt with ir the manner provided under the bye-laws of the Society A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors with the Secretary of the Society betweer 10:00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Fiorenza Co-or housing society Ltd., Plcae : Mumbai Sd/-

Date: 16/02/2024 Secretary

जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. जेरी डिमेलो यांच्या मालकीची असलेले फ्लॅट क्र.१०२, क्षेत्रफळ ५४.८३ चौ.मी. इमारत ए-१ विंग, लोक यमुना को ऑप.हौ.सो.लि., मरोळ मिलीटरी रोड, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००५९ (यापुढे सदर जागा) ही जागा विकी करारनामा मार्फत होती यांचे २६ ०८ २०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील मगदालेन जेरी डिमेलो (पत्नी) व ॲलेक्सीया जेरी डिमेलो (मुलगी) हे कायदेशीर वारसदार आहेत आणि त्यांच्या मृत्युच्या वेळी शासीत मयतार कायदेशीर वारसदार म्हणून होते. सोसायटीने कायद्याच्या प्रक्रियेनसार वारसदारांच्या नावे सद जागा अद्यापी हस्तांतर करावयाची आहे.

जर कोणा व्यक्तीस. बँकेस. वित्तीय संस्थेस. वैयक्तिव इत्यादींना काही दावा असल्यास त्यांनी माझ्या . अशिलाकडे किंवा त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

देनांक: १६.०२.२०२४ अंद्र, उम्मान अब्दलसलाम सेलिया मगदालेन जेरी डिमेलो यांचे वकील बी/७, रंगवाला इमारत, जेकब सर्कल मुंबई-४०००११. मोबा :: ९८७०१२६५८६

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **स्वर्गीय शुभदा घैसास** व <mark>श्रीराम</mark> श्रीधर घैसास यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.२०२, गंगोत्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पारशीवाडी, ठाणे (पुर्व) या जागेचे भागप्रमाणपत्र क्र.०८ हरवले आहे आणि त्यांचा मुलगा नामे **सुजित घैसास** व सु**बोध घैसास** यांनी सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत पाठवावेत. जर विहित कालावधीत दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त असेल.

च्या वतीने व करिता गंगोत्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: १६.०२.२०२४ सही/-तिकाणः ताणे मा. सचिव

THOMAS SCOTT

रिचालनातून एकूण उत्पन्न

बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)

बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)

(दर्शनी मल्य रु. १०/- प्रतिशेअर)

अन्य सर्वसमावेशक उत्पन्न

समभाग भांडवल

अ) मूलभूत

ब) सौम्यीकृत

आली आहे

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १४.०२.२०२४

टीपा :

निव्वळ नफा/(तोटा)

करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)

करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष

करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष

एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात नफा/(तोटा) व अन्य

राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)

नियम, २०१५ (आयएनडी एएस) अंतर्गत तयार करण्यात आले आहेत.

सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)

उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १०/-)

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (पूर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड) स्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि कंपनीद्वां गणपत्र वितरीत केले जातील

- जर कोणास सदर शेअर्सवः	र वैध दावा असल्यास त्यांनी १	५ दिवसांत कंपनीच्या नोंट	एगीकृत कार्यालयात	त्यांचा दावा सादर करावा.
धारकाचे नाव	फोलिओ क्र.	शेअर्सची संख्या (रु.१/-द.मु.)	प्रमाणपत्र क्र.	अनुक्रमांक क्र.
शशिकला कोठारी	एचएलएल३०२९३४५	४५० शेअर्स रु.१/- भरणा केलेले	५३२०६५०	१३३३९८०९४१- १३३३९८१३९०
ठिकाण: चेन्नई दिनांक: १३.०२.२०२	\$		ş	भी. महेंद्र कुमार कोठारी (दावेदार)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. सनिता अरुण देसाई यांच्या नावे असलेल कृष्णा रास-लिला को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्टी लि. (अ.क्र.टीएनए/व्हीएसआय/एचएसजी/टीसी/ १४२९०/२००२-०३ दिनांक १०.०१.२००३ सार एमसीएस ॲक्ट १९६० अंतर्गत नोंद सोसायटी) द्वारे वितरीत अनुक्रमांक १७६ ते १८० (दोन्हीसह मसलेले भागप्रमाणपत्र क्र.३६ हे आमच्याकडे लोबो पॉल ऑगोस्तीन व लोबो विशाखा पॉल यांनी एचडीएफसी बँक लिमिटेड (त्यांचे नोंदणीकु कार्यालय: एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३) येथे खालील अनुसुचीत नमुद फ्लॅटबाबत जमा केले होते ते ऱखले आहे आणि सापडलेले नाही.

खालील अनुसुचीत नमुद फ्लॅटबाबत लोबो पॉल ऑगोस्तीन व लोबो विशाखा पॉल यांच्याद्वारे घेतलेल्या कर्जाबाबत सर्व देयक रक्कम पुर्णपर भरणा करण्यात आलेली आहे

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास त्यांनी स्वरुपात संपर्क एचडीएफसी बँक लिमिटेड, शाखा कार्यालय पत्ता: दुकान क्र.१, तळमजला, इको हाईटस्, नित्यानंद नगर, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९ येथे करावा. जर कोणा व्यक्तीने सदर मालमत्तेस व्यवहार केला असल्यास तो त्यांच्या स्वत:च्या जोखिम. शल्क व परिणामावर असेल.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.0१, तळमजला, कृष्णा गार्डन, कृष्णा रास लिला, सी विंग, विरार पश्चिम, पालघर-

४०१२०३. मुंबई, दिनांक: १६.०२.२०२४

दयाशंकर यादव वकील, उच्च न्यायालय कार्यालय बी-१/१९, लोअर तळमजला, टार्गेट

मॉल, राज महल हॉटेल समोर, चंदावरकर रोड. बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१

जाहीर नोटीस

येथे सूचना देण्यात येत आहे कि, (१) श्री. तरूण खोडीदास मेहता व (२) सौ. मंजुल तरूण मेहता आणि (३) श्री. कल्पेन तरूप मेहता हे फ्लॅट क्र. ६०२,केशव शिव हाईट्स पंडीत सोलीसीटर रोड, मालाड (पूर्व), मुंबई ४०००९७ या सोसायटीचे सदस्य व मालक होत श्री. तरूण खोडीदास मेहता या सोसायटी सदस्य व सहमालक असून यांचे दि १३/०२/२०२३ रोजी निधन झाले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र. ६०२ बाबर विक्री, बक्षीस, अदला-बदल, तारण, अधिभार भाडेपट्टा, मालकी हक्क, वारस किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सदर फ्लॅट क्र. ६०२ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्याच्य प्रतीसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सदर सुचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालीत स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे. विहित कालावधी प्राक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की कोणीही दावेदार नाहीत आणि सदर फ्लॅटच व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील.

च्या वतीने केशव शिव हाईट्स को-ऑप. हौ.सो.लि.

चेअरमन / सेक्रेटरी ठिकाण: मंबई दिनांक: १६/०२/२०२४

जाहीर नोटीस

येथे सुचना देण्यात येत आहे कि, (१) श्री. प्रफुल मगैनलाल वसा व (२) श्रीमती. गीत प्रफुल वसा आणि (३) सौ. हेताली रीतेश **मनियार**. हे फ्लॅट क्र. २०५. केशव शिव हाईटस भानंदपारा हॉस्पिटल समोर, पंडीत सोलीसीटर रोड गालाड (पर्व), मंबई-४०००९७ या सोसायटी⁻ सदस्य व मालक होते. **श्री. प्रफल मगनलाल वसा** या सोसायटीचे सदस्य व सहमालक असून यांचे दि ११/१२/२०२३ रोजी निधन झाले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र. २०५ बाबत विकी बक्षीम अटला-बटल तारण अधिभार भाडेपटा. मालकी हक्क, वारस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सदर फ्लॅट क्र. २०५ मधील त्यांचे दावाबाबत दस्तावेज व इतर पराव्याच्या प्रतीसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सदर सुचना प्रकाशन गरखेपासून **१५ दिवसांत** खालीत नाथग्रीकर्यांकरे कलवावे विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की. कोणीही दावेदार नाहीत आणि सदर फ्लॅटच व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील.

च्या वतीने केशव शिव हाईट्स को-ऑप. हौ.सो.लि.

चेअरमन / सेक्रेटरी ठिकाण: मालाड,मुंबई दिनांक:१६.०२.२०२४

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: L18109MH2010PLC209302

नोंदणीकृत कार्यालय: ५०, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, एस. बी. मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई - ४०० ०१३. दूर.: ०२२ - ४०४३६३६३

कॉर्पो. कार्यालय : ४०५/४०६, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, ४ था मजला, एस. बी मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई -४०० ०१३.

वेबसाइट : www.thomasscott.org; ई-मेल आयडी : investor.tsil@banggroup.com; दूर. क्र. : ०२२-६६६० ७९६५; फॅक्स क्र. : ०२२-६६६० ७९७०

दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही आणि

वऊमाहीकरिताच्या स्थायी विष्कर्षांचा सारांश

39.99.9073

२,३३३.२

परीक्षित

२४१.२१

२४१.२१

२३९.७

२३९.७५

८४६.३७

१. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.०२.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात

वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ व त्यांच्या लागू असलेल्या मान्यताप्राप्त लेखा कामकाज व धोरणे यांअंतर्गत विहित कंपन्या (भारतीय लेखा निकष)

तिमाहीअखेर

अलेखापरीक्षित

२,२९७.६७

288.38

288.38

२४७.६

624.36

30.09.2023 39.92.2022

१,०८९.१

(१२५.८३)

(१२५.८३)

(१२९.७९

(१२९.७३)

448.88

(२.३५)

PUBLIC NOTICE

Shrimati kokila B. Soni & mrs. Radhaben E Soni a Member of the Orbit Tower SRA Co operative Housing Society Ltd. having address at 3,4,5 Shanti Path, Garodia Naga Ghatkopar (East) Mumbai-400077, and holding flat no. A/502 in the building of the society, died on 16/12/2023 & 14/10/2008 without making any nomination. So that Mr Bipin kantilal soni is spouse of Kokila B. Soni & Son in law of Radhaben B.soni is being nominee / heirs/ legal representative of the said deceased member shall become member of the said society. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other

aimants/ objector or objectors to the transfe of the said shares and interest of th leceased member in the capital/ property the society transfer legal heirs said Mr. Bipin Kantilal Soni. within a period of 21 (twenty one)days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims, objections for transfer of shares and interest of the deceased member in the capita property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer o shares and interest of the deceased member. in the capital/ property of the society shall b dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors if the office of the societyl with the secretary of the society between 10 A.M. to 12.30 P.M. from the date of publication of the notice till

For and on behalf of Orbit Tower SRA Co-op. Housing Society Ltr Place: Mumbai Date: 16/02/2024 Hon. Secretary

the date of expiry of its period.

जाहीर सूचना सर्व संबंधितांना सूचित केले जाते की, सदर मालमत्त

या नावाने ज्ञात आहे: फ्लॅट क्र.००२. तळमजला सी-विंग, क्षेत्रफळ सुमारे ३६.७३ चौ.मी. (बिल्ट अप) न्यू नंदधाम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, नोंदणी क्रमांव टीएनए/टीएनए/एचएसजी/ (टीसी)-१७४१५ २००६-०७ आणि एनए जिमन बेअरिंग सर्व्हे क्र.१५ वर बांधकामित, महसूल गाव-मीरा, तालुका-ठाणे जि. ठाणे महाराष्ट्र, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात, आमच्या अशिलाचे दिवंगत वडील श्री मारुती विठ्ठल पाटील यांच्या मालकीची मालमत्ता आहे ज्यांचे दि.०९ जुलै २००९ रोजी निधन झाले आणि आमचे अशिल महेश मारुती पाटील आणि त्यार्च आई माधुरी मारुती पाटील आणि त्यांची बहीण पूज मारुती पाटील, त्यांच्याशिवाय दूसरा कोणताही कायदेशीर वारस उपस्थित नाही. आमच्या अशिलांची आई माधरी मारुती पाटील आणि त्यांची बहीण पज मारुती पाटील यांनी त्यांच्या नावे रीतसर नोंदणीकृत करार बेअरिंग क्रमांक टीएनएन-१०-१०४९७-२०१६ दिनांक ३०.०८.२०१६ राोजी निष्पादित केले आहे आणि त्यानुसार ते वरील मालमत्तेचे एकमेव मालव झाले आहेत. आमच्या अशिलाने वर नमूद केलेल्या फ्लॅटवर बँक/वित्तीय संस्थेकडून तारण कर्जाकरिता अर्ज केला आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे, जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर भाडेपट्टा मालकीहक, परवाना, वारसाहक, विक्री, बक्षीस अदलाबदल, कायदेशीर हक्क, तारण, अधिभार किंव अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमद केलेल्या पत्त्याव दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करून दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सचना/बातमी प्रकाश तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा सदर लिमत्ता किंवा भागावर कोणताही दावा नाही असे

सही/-आर.आर. चौधरी (वकील उच्च न्यायालय) सेलः ९००४६९५६६६

वसंत नगरी, नालासोपारा (पुर्व), वसई-विरार, महाराष्ट्र-४०१२०९, जिल्हा पालघर.

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०२.२०२४

(रक्कम रु. लाखांत, प्रतिशेअर माहिती वगळता)

अलेखापरीक्षित

3,222.80

३६.३३

३६.३३

१९.७

१९.७३

448.88

0.38

0.38

वर्षअखेर

38.03.2023

६,२८१.५८

२९७.९१

२९७.९१

२८७.९४

२८८.९७

६३५.६७

696.40

नऊमाहीअखेर

३१.१२.२०२३ ३१.१२.२०२२

६,५४१.५

800.64

800.64

६०२.३७

६०२.३७

८४६.३७

प्रमजून पुढे व्यवहार पुर्ण केला जाईल. The above figures are in lacs except EPS.

पत्ताः सी-००१. वंदावन हाईटस. प्रगती नगर.

Dated: 14.02.2024

Place: Mumba

SE MARATHON

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः मॅरा<mark>थॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम.जोशी मार्ग,</mark> लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. सीआयएनःएल६५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८०, बूर.: ९१२२-६७२४८४८४ ई-मेल:cs@marathonrealty.com, वेबसाईट:www.marathonnextgen.com

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४

सदस्य महोदय सदस्यांना येथे सचित करण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि कलम ११

आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये बदल: संपूर्ण कलम क्रमांक ८९ (१) ते ९२.१७ हटवण्यासार्ठ

मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये बदल: कर्ज घेण्याचे कलम जोडण्यासाठी अ.क्र.१९ अंतर्गत अ.क्र ब - बाबी, जे क्लॉज ३ (अ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वस्तूंच्या पुढे वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. ज्या सदस्यांची नावे डिपॉझिटरीने ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या यादीत शुक्रवार ९ फेब्रुवारी, २०२४ च्या कट-ऑफ तारखेला नोंदवली आहेत त्यांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. कट-ऑफ

परिपत्रकानुसार, सूचनेच्या वास्तविक प्रती, टपाल मतदान फॉर्म आणि भरणा केलेल्या व्यावसाय प्रतिसाद लिफाफे या टपाल मतदानाच्या सदस्यांना पाठवले जात नाहीत आणि सदस्यांच्या संमती/असहमतीचा संप्रेषण फक्त रिमोट ई-वोटिंग प्रणालीदारेच होईल.

वेबसाइट www.bseindia.com. एनएसई लिमिटेडची www.nseindia.com च्या वेबसाइटवर कंपनीने आपल्या सर्व सदस्यांना ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनएसडीएल ची सेवा प्रदान केली आहे. मतदानाचा कालावधी सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ०९:०० वा. भाप्रवे सुरू होईल

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी किंवा दिपॉझिटरीकडे नोंदणीकत ईमेल पत्ते अपडेट करावेत टपाल मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता संचालक मंडळाने श्री नितीन जोशी (सदस्यत्व क्र.एफसीएस १८८४), कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली

गगधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता www.evoting.nsdl.com च्या डाँउनलोड विभागात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० वर कॉल करा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

मतदानाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर तपसणीस आपला अहवाल मंडळाच्या अध्यक्षांना किंवा त्याने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. निकाल बुधवार, २० मार्च २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील आणि बीएसई लिमिटेड (बीएसई), एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड), ् (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांना कळवले जातील (डिपॉझिटरीज', ॲडॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड(ॲडॉई किंवा निबंधक आणि भाग हस्तांतरणे प्रतिनिधी) आणि कंपनीच्या www.marathonrealty.com वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जातील.

च्या वतीने व करित कंपनी सचिव व सदस्यत्व क्र.ए८२६९

NATIONAL GIRLS HIGH SCHOOL & JUNIOR COLLEGE

Behram Nagar, Bandra (E), Mumbai-51 REQUIRES

AIDED SECTION - SECONDARY 1) B.A.B.Ed. Urdu(1), Eng (1) F 2) B.Sc.B.Ed. Maths/Sci(1) ... F 3) B.A.D.El.Ed. TET (2)...... F 4) Jr. Clerk Graduate (1).....M/F 5) Librarian B.Lib (1)..... F 6) Lab Assistant Science(1).... F 7) Peon Preferably SSC (5) M/F

JUNIOR COLLEGE Lady Lecturer M.Com. B.Ed. and MA Economics with atleast Second Class.

Handicap candidate can also apply. All the xerox copies of the testimonial should be attached with the application. Incomplete application will not be accepted. Apply within Seven Days from the publication of this advertisement.

सूचना

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की बुळतः स्वर्गीय रतनलाल चिमनलाल देवरा हे फ्लॅट क्र.४

. रेला मजला. ओम श्री द्वारकेश कोहौसोलि.. राणी सर्त

रागं, मालाड (पुर्व), मुंबई–४०००९७ या जागेचे कायदेशी गांत मालाड (पुर्व), मुंबई–४०००९७ या जागेचे कायदेशी गालक आणि त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र क्र.एएसडीएफ

४ अंतर्गत अ.क्र.१६ ते २० होते, जे त्यांनी बिल्डर मे गोयल एन्टरप्रायझेस यांच्याकडून दिनांक ०२.१०.१९७

गेजीच्या पर्यायी करारनामानमार खरेटी केले होते. सट

स्वर्गीय स्तनलाल चिमनलाल देवस यांचे मुंबई येथे दिनांव ७४.०१.२०१२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमर्त

गलता रतनलाल देवरा (पत्नी), श्रीमती आशा राजें

गरवाल, श्रीमती अंजु दिनेश दिदवानीया (मुली) आणि

श्री. अनिल रतनलाल देवरा (मुलगा) हे सदर फ्लॅटमधील

त्र्यांचे १००% शेअर्सचे कायदेशीर वारसदार आहेत आणि दिनांक १६.०४.२०१२ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-२/

३१०८/२०१२ नुसार नोंद दिनांक १५.०४.२०१२ रोजीच्य

कता करारनामानुसार श्रीमती पुष्पलता रतनलाल देवर

श्रीमती आशा राजेंद्र अगरवाल, श्रीमती अंज दिनेश

देदबानीया यांनी त्यांचे शेअर्स श्री. अनिल स्तनलात देवरा यांच्या नावे मुक्त केले आणि तेव्हापासून सदर श्री

अनिल रतनलाल देवरा यांच्याकडे एकमेव मालक म्हणू सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट आहे. त्यांना सदर जाग

गलकीत्वावर माझे अशील **श्री. शरद कमार सति**श

किवाल जोशी व श्रीमती प्रियांका शरद डोकवाल जोश

कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत वारसाहक्क, शेअर

विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस ताबा किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा किंवा अधिका

।सल्यास किंवा उपरोक्त करारनामा असल्यास त्यांन

माझ्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसां**त कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित

कार्यालयः बार रूम, एम.एम. कोर्ट अंधेरी, ३रा मजला अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. मोबा.:९८६७६८१०७

दिनांक: १६.०२.२०२

(वकील उच्च न्यायालय

केले आहेत असे समजले जाईल.

ठेकाण: मुंबई

ठिकाण: ठाणे

ंच्याकडे विक्री/हस्तांतर करण्याची इच्छा आहे.

येथे सर्वसामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की. श्री. तेजस नरेश कचारिया आणि श्री. नरेश व्ही कचारिया हे स्प्रिंगफील्ड-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.चे सदस्य, त्यांचा पत्ता- ७०२ इमारत क्र. २४, स्प्रिंगफील्ड-१ को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., सेक्टर-१, शांतीनगर, मीरा रोड (पू), ठाणे ४०११०७ आणि भाग प्रमाणपत्र क्र. ३० (विशिष्टक्र. १४६ ते १५०) चे धारक, ज्यामध्ये श्री. नरेश व्ही. कचारिया यांचे दि.२८.०३.२०२३ रोजी निधन झाले. दिवंगत श्री. नरेश व्ही. कचारिया यांच्या कायदेशीर वारमांनी दि. २३.०१. २०२४ रोजी श्री. तेजम नरेश कचारिया यांच्या नावे त्यांचे सर्व हक्क त्र्याज आणि मालमत्तेतील वाटा सोडत रिलीझ डीड अंमलात आणले आहे. आता, श्री. तेजस नरेश कचारिया त्यांच्या नावे वर नमुद केलेल्या मालमत्ता आणि शेअर्सच्या सदस्यत्वाकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया करत आहेत. श्री. तेजस नरेश कचारिया यांचा उपरोक्त मालमत्ता आणि समभागांमध्ये सदस्र म्हणून प्रवेश केल्यानंतर, माझे अशिल, श्री. भगीरथ जी. जानी आणि श्रीमती जानकीबेन भगीरथभाई जानी. श्री. तेजस नरेश कचारिया यांच्याशी या फ्लॅट आणि शेअर्सकरिता विकी करार करू इच्छितात. र्म येथे वारस किंवा वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्या किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडून सोसायटीच्य भांडवल/मालमत्तेतील मृत सदस्याच्या सदनिका, शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी १५ दिवसांच्या कालावधीत लेखी दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो. ही सूचना खाली नमूद केलेल्या गत्त्यावर प्रकाशित करणे, वरील विहित कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायर्ट उप-अंतर्गत प्रदान केल्याप्रमाणे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत सदस्याच्या शेअर्स आणि समाजाचे कायदे, हितसंबंधाचे हस्तांतरण करण्यास स्वतंत्र असेल. यानंतर, माझे अशिल श्री. भगीरथ जी. जानी आणि श्रीमती जानकीबेन भगीरथभाई जानी या फ्लॅट आणि शेअर्ससाठी कोणतेही दावे किंवा आक्षेप विचारात घेणार नाहीत

तन्मय वराडकर वकिल

बी/१२, दुकान क्रमांक ९, सेक्टर १०, शांती नगर.

मीरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७ adv.tanmayvaradkar@gmail.com

CIN No.: L51900MH1987PLC042092

Regd. Office: 5TH FLOOR, 5B, TECHNOPOLIS KNOWLEDGE PARKMAHAKALI CAVES ROAD, NR UDYOG

POLYTEX INDIA LIMITED

			(Rs. in lakhs
Particulars	Quarter ended Dec 31, 2023 Unaudited	Quarter ended Dec 31, 2022 Unaudited	Nine Months Ended Dec 31, 2023 Unaudited
Total Income from operations (net)	-	-	-
Net Profit for the period before Tax & Exceptional Item	(4.32)	(5.24)	(11.79)
Net Profit for the period before Tax & after Exceptional Item	(4.32)	(5.24)	(11.79)
Net Profit for the period after Tax & Exceptional Item	(4.32)	(5.24)	(11.79)
Other Comprehensive income for the period	-	-	-
Total Comprehensive Income for the period [Comparising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	_	_	_
Equity Share Capital	1,350.00	1,350.00	1,350.00
Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs.10 /- each)			
(a) Basic :	(0.03)	(0.04)	(0.09)
(b) Diluted:	(0.03)	(0.04)	(0.09)

The above results have been reviewed by the the Audit Committee and approved by the Board of Directors at the Meeting held on 14.02.2024.

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of th Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the con pany website (www.polytexindia.com).
- The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standar section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under
- The above financial result have been subjected to "Limited Review" by the statutory Auditor of the Company
- . Figures of previous periods have been regrouped wherever necessary.
 - For Polytex India Ltd

Arvind Mulji Kariya DIN: 00216112

(Chairman

टपाल मतदानाची सूचना

(अधिनियम) च्या नियम २० आणि नियम २२ नुसार

सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ (रूल्स) च्या नियम २० व २२ नुसार दिनांक एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, १५ जून २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/ २०२०, दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ आणि ८ डिसेंबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक .०/२०२२, आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, सहकार मंत्रालयां जारी केलेले (एमसीए परिपत्रक) (काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्या अमलात असलेल्या. आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार) कंपनीने १५ फेब्रुवारी, २०२४ रोजी टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, शुक्रवार ९ फेब्रुवारी २०२४ रोजी आणि ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी /डिपॉझिटरीकडे नोंदवला आहे, रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्याद्वारे खालील विशेष व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता.

संपूर्ण प्रथम अनुसूची - भाग - अ आणि भाग - ब पर्यंत अ.क्र.२६, कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये दिसत आहे.

तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानली पाहिजे.

या संदर्भात स्पष्टीकरणात्मक विधानासह रेपाल मतदान सूचना, सूचना आणि ई-वोटिंग प्रक्रियेची पद्धत कंपनीच्या www.marathonrealty.com वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते आणि बीएसई लिमिटेडची

आणि मंगळवार, १९ मार्च, २०२४ रोजी सायं.०५:०० वा. भाप्रवे संपेल. तदनंतर मतदानासाठी ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगसाठी सूचना नोटिसमध्ये प्रदान केल्या आहेत.

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड सही / -के.एस. राघव

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Original Share certificate no 71, Distinctive Nos from 351 to 355 of registered holder Late Laxman Rajaram Dhasal/Late Smt. Anusayabai Laxman Dhasal a member of Best Rajhans Coop. Hsg. Society having address at Best Rajhans coop.hsg society.. Anil ubhare Marg, near Best Pant Nagar Depot, Mumbai 400075 have been lost/misplaced. Their son Shri Chandrakant Laxman Dhasal has applied for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Best Rajhans Coop. Hsg. Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. Place: Mumbai

Secretary **Date:** 15/02/2024 For and on behalf of Best Rajhans CHS Ltd



ARNOLD HOLDINGS LIMITED

CIN: L65993MH1981PLC282783

Regd. Office: B208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai-400002;
Tel. No.: +91 022 2201 6640; E-mail: arnoldholding@gmail.com;
Website: www.arnoldholdings.in; Contact Person: Raji Jaikumar Panicker; Company Secretary and Compliance Officer

POST BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF ARNOLD HOLDINGS LIMITED ("THE COMPANY") This Post Buyback Announcement ("Post Buyback PA") regarding completion of the Buy-back by the Company of its fully paid-up Equity Shares of face value of Rs. 10 each ("the Equity Shares") from the shareholders beneficial owners of the Company ("Shareholders") is being published pursuant to Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended (the "SEBI

Buyback Regulations"). The Advertisement shall be read in conjunction with the public announcement dated January 16, 2024 (the "Public Announcement") the Letter of Offer dated January 29, 2024 (the "Letter of Offer"), and Corrigendum

dated 30th January, 2024 issued in connection with the Buy-back. Unless specifically defined herein, capitalized terms and abbreviations used herein shall have the meaning ascribed

to such terms in the Public Announcement and the Letter of Offer

- 1. THE BUYBACK . The Company had announced a Buyback up to 63,00,000 (Sixty Three Lakhs) fully paid-up Equity Shares of face value of Rs. 10 each ("Equity Shares") representing 20.95% of the of the total number of Equity Shares in the paid-up equity share capital of the Company, on a proportionate basis from all eligible shareholders as on the record date, i.e., Thursday, January 25, 2024 through the tender offer process using stock exchange mechanism at a price of Rs. 21 (Rupees Twenty-one only) per fully paid up equity share for an aggregate maximum amount not exceeding 13,23,00,000 (Rupees Thirteen Crores Twenty Three lakhs only) excluding the transaction cost ("the Buyback Offer Size"). The Buyback Offer Size constitutes 23.99% of the aggregate of the Company's paid-up capital and free reserves (including securities premium) per the last audited financial statements of the Company as on March 31, 2023 (the latest audited financial statements available as on the date of the Board Meeting, recommending the proposal of the Buyback).
- The Buyback have been undertaken in accordance with circular no. CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015, circular no, CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, CFD/DCR-III/CIR/P/2021/615 dated August 13, 2021 and SEBI/HO/CED/PoD-2/P/CIR/2023/35 dated March 08, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), which prescribes mechanism for acquisition of shares through Stock Exchange
- The tendering period for the Buyback was opened on Thursday, February 1, 2024 and closed on Wednesday February 7, 2024.
- 2. DETAILS OF THE BUYBACK
- The total number of Equity Shares bought by the Company in the Buyback were 63, 00,000 Equity Shares, at a price of Rs. 21 per Equity Share
- The Total amount utilized by the Company is Rs. 13, 23, 00,000 (Rupees Thirteen Crores Twenty Three Lakhs only excluding transaction cost.
- The Registrar to the Buyback i.e. Niche Technologies Private Limited considered a total of 25 valid bids fo 6399968 Equity Shares in response to the Buyback, which is approximately 1.02 times the maximum number of Equity Shares proposed to be Bought Back. The details of Valid Applications considered by the Registrar to the Buyback are as follows:

Category of Shareholders	No. of Equity Shares reserved in the Buyback		Valid	Total No. of Equity SharesTendered	No. of times (total valid Equity Shares received to the total no. of Equity Shares proposed to be bought back)	Total No. of Equity Shares Bought back
Small Shareholder	945000	4	4	103	0.00002	103
General	5355000	21	21	6399865	1.01585	6299897
Not in master file*	Nil	2	Nil	11	Nil	Nil
Total	6300000	27	25	6399979	1.01587	6300000

*[2] bids for [11] Equity Shares were not considered since they were not shareholders as on Record Date

All valid applications were considered for the purpose of Acceptance in accordance with the SEBI Buybac Regulations and the Letter of Offer

The Settlement of all valid bids have been completed by the Indian Clearing Corporation Limited on 14th February 2024. The funds in respect of accepted Equity shares were paid out to the respective seller members / custodians. I bank account details of any Eliqible Shareholder holding Shares in dematerialized form are not available or if the fund transfer instruction is rejected by the Reserve Bank of India or relevant Bank, due to any reasons, then the amount payable to the Eligible Shareholders will be transferred to the concerned Shareholder Broker for onward transfer to the such Eligible Shareholder holding Shares in dematerialized form.

The Dematerialized Equity Shares accepted under the Buyback were transferred to the Company's Escrow Account on 14th February, 2024 and 15th February, 2024. The unaccepted Demat Equity Shares were returned to respective seller member / custodians on 14th February, 2024. No Physical Shares were received in the tender offer of buyback

The Extinguishment of 63, 00,000 Equity Shares accepted under the Buyback is currently under process and shall be completed by on or before 23rd February, 2024 in accordance with SEBI Buyback Regulations.

CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN The Capital Structure of the Company, pre and post Buyback, are as unde

Pre-Buyback Post Buyback **Particulars** (Rs. In Lakhs) (Rs. In Lakhs) Authorized CapitalEquity Share of Face value of Rs. 10 each 5.00.00.000 5 000 00 5 00 00 000 5 000 00 Issued, Subscribed and Paid-up Equity Shares Capital Equity Share of Face value of Rs. 10 each 3.00.75.000 3007.50 2.37.75.000 2377.50

*Subject to Extinguishment of 63, 00,000 Equity Shares . Details of the Shareholder from whom Equity Shares exceeding 1% (of the total Equity Shares Bought Back) have

been accepted under the Buyback are as mentioned below Name of the Shareholder No. of Equity Equity Shares accepted as a % of Shares accepted total post Buyback Equity Share Capital* under Buyback **Equity Shares** Bought back Danita Vallabh Rathi 1180841 18.744 4 967 Vallabh Rathi Huf. 1180841 18.744 4.967 Vallahh M Rathi 1180841 18.744 4.967 Raudramukhi Commerce Private Limited 487097 7.732 2.049 Gayatridevi V Dadhich 479522 7.611 2.017 395582 6.279 1.664 Harshad Achaleshwar Kela Vinodkumar Dadhich 224408 3.562 0.944 218456 Prasanjeet Goswami 3.468 0.919 189860 3.014 0.799 Purshottam R Bohra 147605 2.343 0.621 Rama Harshad Kela Sulochana Kishore Toshniwal 138385 2.197 0.582 12 Anil Kumar Singh 113245 1.798 0.476 13. Usha Raikamal Agrawa 84922 1.348 0.357 69581 1.104 0.293

14. Purushotam R Bohra Huf Subject to Extinguishment of 63, 00,000 Equity Shares

c. The shareholding pattern of the Company before the Buyback, i.e., as on the record date i.e., Thursday, January 25

2024 and after the Buyback, are as follow									
Particulars	Pre-	Buyback	Post Buyback*						
	Number of Shares	% of Shareholding	Number of Shares	% of Shareholding					
Promoter and persons acting in concert (collectively "the Promoters")	4820986	16.02	4820986	20.28					
Foreign Investors (including Non-Resident Indians, Foreign Nationals, FIIs and Foreign Mutual funds)	202941	0.68	202941	0.85					
Financial Institutions / Banks & Mutual Funds promoted by Banks Institutions	0	0.00	0	0.00					
Others (Public, Public Bodies Corporate etc.)	25051073	83.30	18751073	78.87					
Total	30075000	100.00	23775000	100.00					

*Subject to Extinguishment of 63, 00,000 Equity Shares

4. MANAGER TO THE BUYBACK



E-mail: mbd@ifinservices.in; Website: www.ifinservices.ir

Contact Person: Mr. Pradip Sandhir 5. DIRECTORS RESPONSIBILITY

Tel. No.: 91 079 3521 7439

As per Regulation 24(i)(a) of the SEBI Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Post Buyback Public Announcement and confirms that it contains true, factual and material information and does not contain any misleading information. For and on behalf of the Board of Directors of Arnold Holdings Limited

Murari Mallawat Santkumar Goval Raii Jaikumar Panicker Whole Time Director Independent Director Company Secretary & Date: 15/02/2024 DIN: 08809840 DIN: 02052831 Compliance Officer Membership No.: ACS24467

कंपनी प्राथमिक स्वरूपात वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्मिती व व्यापाराच्या एकल व्यवसाय विभागात कार्यरत आहे. डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली नऊमाही व तिमाहीकरित भौगोलिक विभागाच्या विभागीय नोंदीसंदर्भात कंपनीची निर्यात उलाढाल शून्य आहे. त्यामुळे कोणतीही विभागीय नोंद केलेली नाही. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.thomasscott.org वर उपलब्ध आहे.

गत कालावधीकरिताची आकडेवारी विद्यमान सादरीकरणास जुळवून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुनरीचेत करण्यात आली आहे.

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड करिता

सही/-बजगोपाल बंग व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००११२२०३)

दिनांक: १५ फेब्रुवारी, २०२४

ठिकाण: मुंबई